

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक २२ जुलै, २०१६
(सकाळी १०.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

मुख्यमंत्री : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा दिनांक ३१ मार्च, २०१३ व दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी समाप्त होणाऱ्या वर्षाचा अनुक्रमे एकोणचाळीसावा व चाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : लोकलेखा समितीचा दहावा अहवाल सभागृहास सादर करणे.

चार : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).

पाच : औचित्याचे मुद्दे.

सहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

- (१) सर्वश्री.नितेश राणे, अमित साटम, अॅड पराग अळवणी, अॅड आशिष शेलार श्री.अतुल भातखळकर, डॉ मिलिंद माने, सर्वश्री सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, चरण वाघमारे, अमीन पटेल, किसन कथोरे, संजय केळकर, नरेंद्र मेहता, नरेंद्र पवार, संदिप नाईक, कालिदास कोळबंकर, अस्लम शेख, मो.आरिफ नसिम खान, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री विजय वडेटीवार, डि.एस.आहिरे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव, पांडुरंग बरोरा, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री हनुमंत डोळस, बाळासाहेब पाटील, सुरेश लाड, जयंत पाटील, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सरदार तारासिंह, डॉ. सतीश पाटील, श्री. शशिकांत शिंदे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री शिरिष चौधरी, अबू आजमी, वि.स.स पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"मुंबई शहरातील सर्व रस्ते रहदारीच्या दृष्टीने दुरुस्ती केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केलेला असतानाही आजमितीस अनेक रस्त्यांवर खडे बुजविण्याची अपूर्ण असलेली कामे, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबईतील घाटकोपर-अंधेरी, साकीनाका ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यान व अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तसेच एसव्ही रस्त्यावर जागोजागी पडलेले खडे, यामुळे होणारी वाहतूक कोंडी मालाड रिझर्व रोड (पी-वार्ड), खडकपाडा रोड, गुरू

गोविंदसिंग रोड (के-वार्ड) वासरी हिल रोड (पी-दक्षिण), जयचंद कारवा रोड (पी-दक्षिण) इत्यादी रस्ते चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बनविले असल्याचे निदर्शनास येणे, या निकृष्ट दर्जाच्या कामांमध्ये आर.पी.एस.इंफ्राप्रोजेक्टस, आर.के. मधानी व महावीर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी कंपन्या दोषी असल्याचे आढळून येणे, अद्याप दोनशे रस्त्यांची चाचणी परिक्षा बाकी असणे याकडे महानगरपालिका प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, सबब मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सदरहू रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(२) श्री.सुधाकर देशमुख, वि.स.स.पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई एअरपोर्ट एम्लॉईज को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.नोंदणी क्रमांक MUM/WHE/BNK/(०) ९४१०/०७/०४/२००७ या नोंदणीकृत सोसायटीचे चेअरमन हे स्वयंघोषित असणे, सोसायटी स्थापनेपासून अद्यापपावेतो सोसायटीमध्ये निवडणूक घेण्यात आलेली नसणे, सोसायटीबाबतची कोणतीही माहिती अधिकृत रित्या सहायक निबंधक कार्यालयास पाठविण्यात आलेली नसणे, सन २००८ ते २०१५ या कालावधीतील सभासदांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा तपशिल सोसायटीकडे नसणे, सोसायटीचे अध्यक्ष स्वतःची रक्कम गुंतवणूक करून सोसायटीच्या नावे आपला उद्योग करित असणे, सदर सोसायटीचे ताळेबंद पत्रक (ऑडीट रिपोर्ट) नसणे, कार्यकारणी सभासदांच्या वार्षिक तथा मासिक सभेच्या ठरावाच्या प्रती सोसायटीकडे नसणे, वरील सर्व गैरकारभाराबाबत सोसायटीचे सचिव यांनी सहाय्यक निबंधकाकडे तक्रार केली असून सदर सोसायटीच्या कारभारावर निरीक्षण ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमण्यात आले असणे, परंतु सोसायटीच्या अध्यक्षांने सदर तक्रारीबाबत स्थगिती आणून अद्यापही त्यांचा गैरकारभार सुरु असणे, सदर प्रकरणी शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, त्यावर शासनाने करावयाची कारवाई व शासनाची उपाययोजना."

सात : (गुरुवार, दिनांक २१ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, विजय वडेद्वीवार, डॉ.पतंगराव कदम, सर्वश्री शशिकांत शिंदे, जयदत्त क्षीरसागर, गोपालदास अग्रवाल, डॉ.जितेंद्र आव्हाड, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री के.सी.पाडवी, अब्दुल सत्तार, अबू आजमी, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री अमीन पटेल, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, अस्लम शेख, भारत भालके, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश लाड, संग्राम थोपटे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव (मंत्र्यांचे उत्तर):-

"गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराची उघडकीस आलेली प्रकरणे, त्यातून मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणे, उर्वरित भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊनही संबंधित मंत्र्यांवर अद्याप कोणतीच कारवाई न होणे, अनेक मंत्र्यांवर सुरु असलेली न्यायालयीन प्रकरणे, भरीस भर पुन्हा विस्तारात समाविष्ट केलेल्या मंत्र्यांकडे गृहनिर्माण (राज्य), रोजगार हमी योजना, कौशल्य विकास, कामगार बंदरे (राज्य) अशी विविध महत्वाची खाती सुपूर्द करणे, महिला व

बालविकास विभागामार्फत पुरविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारावरून न्यायालयाने फटकारणे व सदर निविदा रद्द करावी लागणे, परिवहन विभागातील ट्रायमॅक्स घोटाला, नवीन मंत्र्यांपैकी अनेक मंत्र्यांवर कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून बँकांची फसवणूक करणे, असुरक्षित कर्जाचे वाटप करून बँक बुडविणे, अशा अनेक प्रकरणांबाबत संबंधित मंत्र्यांवर एसआयटी, सीबीआय व सीआयडीमार्फत चौकशी सुरु असणे, अशा भ्रष्ट आणि गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात केल्यामुळे तसेच अगोदरच्या मंत्र्यांना क्लीन चीट दिल्यामुळे जनतेच्या मनात या शासनाबद्दल अविश्वास निर्माण होणे, राज्याचे मंत्रीच भ्रष्टाचारी असल्याने प्रशासनावरही पकड न राहणे, परिणामी अधिकाऱ्यांसह संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरली जाण्याची निर्माण झालेली शक्यता, अशा सर्व प्रकरणांची सविस्तर चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता व शासनाची भूमिका."

आठ : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अमीन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अबू आझमी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव मधुकर पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

(ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू,

वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, जयदत्त क्षीरसागर, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री भास्कर जाधव, राणाजगजितसिंह पाटील, हसन मुश्रीफ, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री बाळासाहेब पाटील, दिपक चव्हाण, पांडुरंग बरोरा, राहुल जगताप, वैभव पिचड, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अमीन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अबू आझमी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव मधुकर पिचड, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

(ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, हनुमंत डोळस, पांडुरंग बरोरा, डॉ.जितेंद्र आव्हाड, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री हसन मुश्रीफ, वैभव पिचड, राहुल जगताप, राणाजगजितसिंह पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

अशासकीय कामकाज
(बैठकीच्या अखेरचे २ १/२ तास)

नऊ : अशासकीय विधेयक :-

पुरःस्थापनार्थ :

सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३३ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६
- श्री.मंगलप्रभात लोढा, वि.स.स. यांचे.

दहा : अशासकीय ठराव (म.वि.स. नियम १०६ अन्वये) :-

(गतसत्रातील प्रलंबित - क्रमांक १ ते ३)

(१) श्री. सुरेश भोळे, वि.स.स यांचा ठराव क्र.३४३

"राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्याच्या तुलनेत या राज्यातील विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता हे प्रमाण वाढविण्यासाठी व उमेदवारांची अद्ययावत पध्दतीने व योग्य प्रकारे पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात किमान एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करित आहे."

(२) श्री. मंगलप्रभात लोढा, वि.स.स यांचा ठराव क्र.२३

"मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची वेळीच दुरुस्ती होत नसल्याने ऐन पावसाळ्यात इमारती कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याचे वाढत असलेले प्रमाण, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची योग्यरित्या पाहणी न करणे, तसेच इमारतींच्या पुनर्रचनेची खोळंबलेली अनेक कामे, त्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार, त्यामुळे रहिवाशांत पसरलेला तीव्र असंतोष, या संदर्भात साकल्याने विचार करून त्यावर परिणामकारक उपाययोजना सुचविण्यासाठी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक संयुक्त समिती नेमण्यात यावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करित आहे."

(३) श्री. धनाजी अहिरे, वि.स.स यांचा ठराव क्र.२८३

"तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच प्रशासकीय इमारतीत असावीत, जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी येणा-या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, यासाठी शासनाने योजनाबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी शिफारस ही विधानसभा शासनास करित आहे."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २१ जुलै, २०१६

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.